

“मागेल त्याला शेततळे” योजने अंतर्गत पूर्व
विदर्भातील शेतक-यांना शेततळे अथवा बोडी
मंजूर करणेबाबत”

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्र.बोडीयो -२०१६/प्र.क्र. ५०/रोहयो-५
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक - ११ सप्टेंबर, २०१६.

वाचा:- शासन निर्णय नियोजन विभाग क्र. शेततळे-२०१६/प्र.क्र. १(७४)/रोहयो-५
दिनांक १७ फेब्रुवारी, २०१६

प्रस्तावना -

राज्यात “मागेल त्याला शेततळे” योजना राबविण्याबाबत शासनाने संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. नागपूर विभागाच्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाताचे क्षेत्र असल्यामुळे “मागेल त्याला शेततळे” योजनेस शेतक-यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतक-यांना शेततळी ऐवजी बोडी देण्याच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे दिनांक ६/६/२०१६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्रीमंडळाने निदेश दिले असून याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे मा. मुख्यसचिव कार्यालयाने कळविले आहे.

राज्यातील टंचाई परिस्थिती पाहता शेतक-याकडे स्वतःची सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी पूर्व विदर्भातील भात पिकवणा-या जिल्ह्यांमध्ये नवीन बोडी योजना राबविणे आवश्यक आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीतील पाणलोट व जलसंधारण माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणेसाठी शासना मार्फत यापूर्वी विविध योजना मधून अनुदान पध्दतीने नवीन बोडी / बोडी दुरुस्ती योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

भाताच्या पिकास संरक्षित ओलिताची व्यवस्था असावी, त्या दृष्टिकोनातून भातखाचराच्या वरील बाजूस पूर्वापार पध्दतीने बोडी हा उपचार घेण्यात येतो. बोडी म्हणजे भातशेतीचे वरच्या भागात मातीचे बांध घालून तयार केलेले छोटे जलाशय. या भागामध्ये सरासरी पर्जन्यमान ११०० मि.मि.पेक्षा जास्त असल्याने पावसाचे पडलेले पाणी साठवून त्याचा वापर पावसाच्या खंडीत कालावधीमध्ये व पिकांचे गरजेनुसार संरक्षित सिंचन म्हणून करण्यात येतो. बोडी ही वैयक्तिक लाभधारक योजने अंतर्गत मोडते. त्यामुळे पिकाचे उत्पादनात व शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होते.

मंत्रीमंडळाने दिलेल्या निदेशांवर त्वरीत कार्यवाही करण्याबाबत मा.मुख्यसचिवांचे कार्यालयाने दिलेले निदेश विचारात घेता व भाताच्या पिकास संरक्षित ओलिताची व्यवस्था असावी त्या दृष्टिकोनातून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, व गडचिरोली हे जिल्हे तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, मौदा, पारशिवनी, कुही, उमरेड व भिवापूर या तालुक्यांमध्ये शेततळे

ऐवजी बोडी घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-

पूर्व विदर्भातील भाताच्या पिकास संरक्षित ओलिताची व्यवस्था असावी, त्या दृष्टिकोनातून भंडारा, गोंदीया चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, मौदा, पारशिवनी, कुही, उमरेड व भिवापूर या तालुक्यांमध्ये शेततळे ऐवजी नवीन बोडी घेण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना अनुदान पध्दतीने “मागेल त्याला शेततळे” योजने अंतर्गत राबविण्यात येत आहे.

(१) सदर बोडी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती लागू रहातील.

(१.१) लाभार्थी पात्रता :-

- १) शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी ०.६० हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
- २) बोडीमध्ये पाण्याची पुरेशा प्रमाणात आवक असावी अथवा तसे पाणलोट क्षेत्र असावे.
- ३) बोडीखाली भिजणारे क्षेत्र हे बोडी लाभार्थ्यांचे मालकीचे असावे.
- ४) लाभार्थी शेतकरी हा शिल्लक राहणारे अतिरिक्त पाणी लगतचे शेतकऱ्यांना सिंचनासाठी निःशुल्क देईल याबाबत लाभार्थ्यांकडून संमतीपत्र घेण्यात यावे.
- ५) अर्जदारांनी यापुर्वी बोडी, शेततळे, सामुदायिक शेततळे या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.

(१.२) लाभार्थी निवड :-

बोडी योजने अंतर्गत प्राप्त होणा-या अर्जातून लाभार्थ्यांची निवड खालील प्राथमिकतेनुसार करण्यात यावी.

- १) ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांचा वारसदार शेतकरी.
- २) दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी.
- ३) वरील (१) व (२) व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील बोडी मागणी करणा-या शेतकऱ्यांची जेष्ठता यादीनुसार (प्रथम अर्ज सादर करणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे) या योजने अंतर्गत निवड करण्यात यावी.

टिप :- या योजने अंतर्गतचा निधी Drought Mitigation Measures म्हणून मदत व पुनर्वसन विभागा मार्फत उपलब्ध होणार असल्याने मागील ५ वर्षात एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांची यादी जिल्हाधिकार्यांनी प्रसिध्द करावी.

(१.३) बोडीसाठी अनुज्ञेय आकारमान व अनुदान :-

अ.क्र.	बोडीचे आकारमान			होणारे खोदकाम (घ.मी)	सरासरी प्रती घ.मी. दर (रु)	रक्कम रुपये	सांडी काम रक्कम रुपये	एकूण रक्कम रुपये	अनुज्ञेय अनुदान रुपये
	मुख्य बांधाची लांबी (मीटर)	बाजू बांधाची लांबी (मीटर)	मुख्य बांधाची उंची (मीटर)						
१	५०	३५ + ३५	१.५	३७२.४९	३८.१०	१४१९१.८७	१२५०	१५४४१.८७	१५४४२
२	५०	३५ + ३५	२.०	६७७.०५		२५७६१.७५	१५५०	२७३११.७५	२७३१२
३	७०	४० + ४०	१.५	५५२.२८		२१०४१.८७	१२५०	२२२९१.८७	२२२९२
४	७०	४० + ४०	२.०	९८२.५३		३७४३४.३९	१५५०	३८९८४.३९	३८९८४
५	१००	५० + ५०	१.५	५८६.८४		२२३५८.६०	१२५०	२३६०८.६०	२३६०९
६	१००	५० + ५०	२.०	१०५८.६८		४०३३५.७१	१५५०	४१८८५.७१	४१८८६

मुख्य बांधाच्या लांबीनुसार ३ आकारमानाच्या बोड्या निश्चित केलेल्या असल्या तरी लाभार्थीची मागणी व शेत परिसिथितीनुसार उपरोक्त मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाची बोडी घ्यावयाची असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थ्यांने स्वतः करावयाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत आकारमानानुसार उच्चतम देय अनुदान मर्यादेतच अनुदान देय राहिल.

बोडीचे ठिकाणी फलक लावणे अनिवार्य आहे. बोडीमधून संरक्षित सिंचनासाठी / पाणी पुरवठासाठी मुख्य बांध्यास योग्य ठिकाणी आऊटलेट (पाईप सांडवा) बसविण्यासाठीची रक्कम ही देय अनुदानात समाविष्ट आहे. आकारमानानुसार नमुद अनुज्ञेय अनुदान ही कमाल मर्यादा असून जर मंजूर आकारमानानुसार निश्चित करण्यात आलेल्या परिमाणापेक्षा प्रत्यक्षात कमी परिमाणाचे काम झाले तर निश्चित केलेल्या दरानुसार अनुदान अनुज्ञेय राहिल.

बोडी कामाचे तांत्रिक मापदंड पाहता मुख्य बांधाची उंची १.५ मीटर व २.० मीटर अशा २ प्रकारात निश्चित केली असून त्यानुसार बोडीचा तपशिल खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	बाब	१.५ मीटर उंचीची बोडी	२.० मीटर उंचीची बोडी
१	मुख्य बांधाची लांबी (३ प्रकार)	५० मी. किंवा ७० मी. किंवा १०० मी.	५० मी. किंवा ७० मी. किंवा १०० मी.
२	मुख्य बांधाची माथा रुंदी	१ मीटर	१ मीटर
३	बाजू उतार (आतील व बाहेरील अशा दोन्ही बाजूस)	१:१.५	१:१.५
४	मुख्य बांधाची पाया रुंदी	५.५० मीटर	७.०० मीटर
५	मुख्य बांधा छेद	४.८७५ मी.	८.०० चौ.मी.

(१.४) लाभार्थ्यांची जबाबदारी :-

- १ नविन बोडीचा कार्यक्रम शेततळे बांधण्याच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर राबविण्यात येणार असल्याने बोडीचे काम लाभार्थ्यांने स्वतः करावयाचे आहे.
- २ नविन बोडीचे कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळणार नाही.
- ३ कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून बोडीचे काम एक महिन्यात पूर्ण करणे व काम पुर्ण त्वाचा अहवाल सादर करणे लाभार्थी शेतक-यावर बंधनकारक राहिल.
- ४ बोडीची निगा राखण्याची व दुरुस्तीची जबाबदारी संबंधीत लाभधारकांची राहिल. जेणेकरून बोडीचा उपयोग जास्तीतजास्त कालावधी पर्यंत होवू शकेल. तसेच बोडीतून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतक-यास करावी लागेल.
- ५ पावसाळ्यामध्ये बोडी मध्ये गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी सर्व उपाययोजना लाभार्थ्यांने स्वतः करावी .
- ६ बोडी पूर्ण झाल्यावर योजनेचा बोर्ड लाभार्थ्यांने स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे.
- ७ नैसर्गिक आपत्तीमुळे बोडीस कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही .
- ८ मंजूर आकारमानाची बोडी खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहिल .

(१.५) नविन बोडीची जागा निवडीचे तांत्रिक निकष :-

नविन बोडीच्या जागा निवडीबाबत निकष सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे राहतील :-

- १ ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी.
- २ मुरमाड, वालूकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा बोडीसाठी निवडू नये.
- ३ टंचाईग्रस्त गावातील लाभक्षेत्रात बोडी घेता येईल. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय क्र. सीडीए-१०१५/२६६/१५/लाक्षेवी (कामे) दिनांक १२ मार्च, २०१५ मधील अटी व शर्ती लागू राहतील.
- ४ बोडीसाठी लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामुल्य द्यावयाची आहे.

(१.६) नविन बोडी योजना “मागेल त्याला शेततळे” योजनेच्या धर्तीवर करावयाची असल्याने योजनेची प्रसार व प्रसिध्दी, लाभार्थ्यांकडून अर्ज मागविणे (अर्जाची उपलब्धता व ऑनलाईन नोंदणी), योजनेची अंमलबजावणी, आढावा व संनियंत्रण, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मंजूरी, कार्यान्वयीन यंत्रणेची जबाबदारी, तपासणी, संनियंत्रण व नोडल अधिकारी, निधी वितरण, आस्थापना खर्च या साठी “मागेल त्याला शेततळे” शासन निर्णय

क्रमांक- शेततळे-२०१६/ प्र.क्र. १ (७४) /रोहयो-५ दिनांक १७ फेब्रुवारी,२०१६ मधील सर्व सुचना नविन बोडी योजनेसाठी लागू रहातील.

(१.७) वेबसाईट :-

लाभार्थी निवडीची प्रक्रिया पारदर्शक असावी म्हणून या योजनेसाठी <https://aaplesarkar.maharashtra.gov.in> ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वेबसाईट वर लाभार्थ्यांचे नाव, त्याने केलेल्या अर्जाचा दिनांक, त्याची वैयक्तिक माहिती, समितीने निवडलेल्या लाभार्थीची यादी, प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, काम पूर्ण केल्याचा दिनांक, निधी वितरीत केल्याची माहिती, इत्यादी उपलब्ध करून द्यावी. तालुका कृषि अधिकारी यांनी वेबसाईटवर आज्ञावलीत माहिती भरण्याची कार्यवाही करावी.

(२) पूर्व विदर्भात शेततळे ऐवजी बोडी घेण्याच्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च मदत व पुनर्वसन विभागाकडून “मागेल त्याला शेततळे” योजनेसाठी सन २०१६-१७ वर्षासाठी अर्थसंकल्पित करून देण्यात आलेल्या निधी मधून करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९१२१३५५१६७७१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. पुरुषोत्तम भापकर)
सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा .राज्यपाल यांचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव
- ३) मा. मंत्री (रोहयो), यांचे खाजगी सचिव,
- ४) सर्व मा.मंत्री, / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- ५) मा.समिती प्रमुख, महाराष्ट्र विधानमंडळ रोहयो समिती, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ६) मुख्य सचिव यांचे सहसचिव,
- ७) सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालयीन विभाग
- ८) विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर
- ९) आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे,

- १०) संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ११) जिल्हाधिकारी, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- १२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- १३) विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- १४) अधीक्षक अभियंता, पाटबंधारे/अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे, (स्थानिक स्तर), नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- १५) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय / महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई, (प्रसिध्दीकरीता)
- १६) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- १७) उपायुक्त (विकास), नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- १८) महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
- १९) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
- २०) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- २१) सर्व उपसचिव/ अवर सचिव व कार्यासन अधिकारी, रोहयो
- २२) सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
- २३) निवडनस्ती रोहयो-५.

प्रपत्र-१
“मागेल त्याला बोडी” घेण्याबाबत

जाहिरात क्रमांक :-

दिनांक -

अ.क्र.																														
१	जिल्हा																													
२	योजनेचे नाव	“ मागेल त्याला बोडी योजना ”																												
३	पात्रता	<p>i) ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नांवावर कमीत कमी ०.६० हे. जमीन उपलब्ध आहे.</p> <p>ii) यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून बोडी, सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकांचा लाभ घेतलेला नसावा.</p> <p>iii) लाभार्थी शेतकऱ्याची जमिन बोडीकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक.</p> <p>iv) मागील पांच वर्षांत किमान एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.</p>																												
४	आवश्यक कागदपत्रे	<p>i) जमिनीची ७/१२</p> <p>ii) ८ अ चा उतारा</p> <p>iii) आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला / दारिद्र्यरेषेखालील कार्ड</p>																												
५	प्राधान्यक्रम	<p>i) ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे व दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी अशा शेतकऱ्यांना निवड प्रक्रीयेमध्ये जेष्ठता यादीत सुट देऊन प्रथम प्राधान्य</p> <p>ii)) इतर सर्व प्रवर्गातील बोडी मागणी करणा-या शेतकऱ्यांना जेष्ठता यादीनुसार (प्रथम अर्ज सादर करणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.)</p>																												
६	बोडीचे आकारमान व अनुदान	<table border="1"> <thead> <tr> <th>अ.क्र.</th> <th>बोडीचे आकारमान मुख्य बांधाची लांबी (मीटरमध्ये)</th> <th>बोडीची उंची (मीटरमध्ये)</th> <th>अनुदेय अनुदान</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>१</td> <td>५०</td> <td>१.५०</td> <td>१५४४२</td> </tr> <tr> <td>२</td> <td>५०</td> <td>२.००</td> <td>२७३१२</td> </tr> <tr> <td>३</td> <td>७०</td> <td>१.५०</td> <td>२२२९२</td> </tr> <tr> <td>४</td> <td>७०</td> <td>२.००</td> <td>३८९८४</td> </tr> <tr> <td>५</td> <td>१००</td> <td>१.५०</td> <td>२३६०९</td> </tr> <tr> <td>६</td> <td>१००</td> <td>२.००</td> <td>४१८८६</td> </tr> </tbody> </table>	अ.क्र.	बोडीचे आकारमान मुख्य बांधाची लांबी (मीटरमध्ये)	बोडीची उंची (मीटरमध्ये)	अनुदेय अनुदान	१	५०	१.५०	१५४४२	२	५०	२.००	२७३१२	३	७०	१.५०	२२२९२	४	७०	२.००	३८९८४	५	१००	१.५०	२३६०९	६	१००	२.००	४१८८६
अ.क्र.	बोडीचे आकारमान मुख्य बांधाची लांबी (मीटरमध्ये)	बोडीची उंची (मीटरमध्ये)	अनुदेय अनुदान																											
१	५०	१.५०	१५४४२																											
२	५०	२.००	२७३१२																											
३	७०	१.५०	२२२९२																											
४	७०	२.००	३८९८४																											
५	१००	१.५०	२३६०९																											
६	१००	२.००	४१८८६																											
७	अर्ज प्राप्त करून घेणे व ऑनलाईन सादर करणे	<p>http://aaplesarkar.maharashtra.gov.in</p> <p>संपर्काचे ठिकाण- महा ई सेवाकेंद्र/तालुका कृषि अधिकारी</p>																												
८	अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक	जाहिरीत प्रसिध्द झाल्यापासून ४५ दिवसात																												

९	अर्ज ऑनलाईन सादर करण्याची पध्दती	<p>इच्छूक शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्याची मागणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे यासाठी http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. (अर्जाचा नमुना प्रपत्र २ मध्ये देण्यात आला आहे.)</p> <p>या वेबसाईटवरून अर्जाचा नमुना (प्रपत्र २) इच्छूक लाभार्थ्यांनी दि. १० ऑक्टोबर २०१६ पासून Down load करून घ्यावेत. प्रपत्र-२ मध्ये नमुद केलेली माहिती जमा करून मुळ अर्ज भरून लाभार्थ्यांने स्वतःच्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे इत्यादीसह Scan करून ठेवावे. Online पध्दतीद्वारे http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची माहिती Online भरून अर्जात नमुद केलेली जोडपत्रे Scan Copy जोडून Upload करावी. Online अर्जाची पोहोच पावती इच्छूक लाभार्थ्यांनी Down load करून स्वतःकडे ठेवावे. Online अर्ज Upload करण्याची प्रक्रिया दिनांक १० ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून वर नमुद केलेल्या वेबसाईटवर उपलब्ध राहिल.या योजनेत अर्ज करणा-या व्यक्तित्ने आपले सरकार संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याला बोडी या लिंक वर क्लिक करावे. त्यानंतर अर्जदारास खालील तीन पर्याय उपलब्ध राहतील.</p> <p>अ) आपले सरकार संकेतस्थळावर यापूर्वीच तयार केलेल्या प्रोफाईलचा वापर करणे</p> <p>ब) आपले सरकार पोर्टलवर नव्याने प्रोफाईल तयार करून (वरील अ नुसार प्रोफाईल उपलब्ध नसल्यास)</p> <p>क) कोणत्याही महा ई सेवा केंद्रामार्फत (CSC)</p> <p>प्रथम उपरोक्त (अ) व (ब) मधील पर्यायांकरीता स्वतःचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच (अ) व (ब) बाबत अर्जदार स्वतः अथवा सायबर कॅफेतून संगणकाचा वापर करून अर्ज भरू शकतो. अर्जासाठी सेवा शुल्क रु.२० अधिक सेवाकर लागू राहिल.</p> <p>उपरोक्त (क) बाबत अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक नसल्यास महा ई सेवा केंद्रातून अर्ज भरत असताना वरील बाबीसाठी (Scanning, upload etc.) प्रक्रीया महा ई सेवा केंद्र चालकाचे मार्फत करावा.</p>
---	---	---

प्रपत्र-२

“मागेल त्याला बोडी” घेण्याकरिता अर्जाचा नमुना

प्रति,

तालुका कृषि अधिकारी

विषय : “मागेल त्याला बोडी” योजना मिळण्याबाबत.

महोदय,

मी खालील सही करणार विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो / करते की, मला “मागेल त्याला बोडी” योजने अंतर्गत बोडी घ्यावयाचे आहे. माझी वैयक्तिक व शेती संबंधातील माहिती खालीलप्रमाणे सादर करीत आहे

१	अर्जदाराचे नांव					
		(प्रथम नाव)	(वडिलांचे / पतीचे नाव)	(आडनाव)		
२	लिंग	स्त्री	पुरुष	तृतीयपंथी		
३	जिल्हा	तालुका	गाव			
४	दुरध्वनी क्रमांक/ मोबाईल क्र.					
५	जात / संवर्ग	अजा	अज	इतर	जात -	
		संवर्ग -				
६	दारिद्र्य रेषेखालील असल्यास, यादीतील अनुक्रमांक					
७	बोडी घ्यावयाचा सर्व्हे नंबर/ गट क्र -.		क्षेत्र -	तालुका ----- गांव		
८	मागणी केलेल्या बोडीचे आकारमान		मुख्य बांधाची लांबी-- -----मी.	मुख्य बांधाची उंची-----मी.		
९	संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र..... हे.आर	हे.	आर			
१०	स्वतः अथवा कुटूंबातील अन्य सदस्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे, बोडी, सामुदायिक शेततळे अथवा सामुदायिक बोडी याचा लाभ घेतला आहे काय ?	होय	नाही			
११	राष्ट्रीयकृत बँक खाते क्र.	राष्ट्रीयकृत बँक नाव	शाखा	बँकेचा कोड क्र.		
१२	आधार कार्ड क्र. (उपलब्ध असल्यास)					
१३	अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे	अ) ७/१२ उतारा	होय	नाही		
		ब) ८-अ नमुना	होय	नाही		
		क) आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला.(तलाठी)	होय	लागू नाही		
		ड) दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्रामसेवक)	होय	लागू नाही		

		इ)सामुदायीक बोडी साठी करार	होय	नाही
		फ)स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेले अर्ज स्कॅन करून अपलोड करावे.		

बोडी योजनेची सर्व माहिती मला मिळाली असून, योजनेचे नियम व अटी मला मान्य आहेत. या योजने अंतर्गत एकच बोडी अनुज्ञेय आहे, एकापेक्षा जास्त बोडीचा लाभ घेतल्यास त्या बोडीची अनुज्ञेय रक्कम वसूलपात्र राहिल. बोडी योजनेचा लाभ मिळणेस विनंती आहे.

मी असे प्रमाणित करतो की, वर नमूद केलेला तपशिल माझ्या माहिती प्रमाणे सत्य व बरोबर आहे. वर दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास निवड होण्यास मी अपात्र राहीन तसेच निवडीनंतर लाभ घेतल्यास प्राप्त अनुदान शासनाच्या नियमानुसार वसूलपात्र राहीन.

आपला विश्वासू,

दिनांक - / /

()

अर्ज संकेत स्थळावर नोंदणी करताना पाळावयाच्या महत्वाच्या सूचना

- १) अर्ज (प्रपत्र -२) संपूर्णपणे भरल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी व स्कॅन करावे.
स्कॅन केलेल्या फाईलची साईज १५० के. बी. पेक्षा जास्त असू नये.
- २) अ.क्र. १३ अ ते १३ फ नुसार आवश्यक असलेली कागदपत्रे वेगवेगळी स्कॅन करावीत. स्कॅन केलेली फाईलची साईज १५० के.बी पेक्षा जास्त असू नये.
- ३) ऑनलाईन अर्ज (प्रपत्र-२ नुसार) संकेतस्थळावर माहिती भरून त्यासोबत (अ) उपरोक्त कागदपत्रे (१३ अ ते १३ फ), (ब) स्वाक्षरी केलेले मुळ प्रपत्र-२ अपलोड करावयाची आहेत.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे पोच पावती देण्यात येईल.

प्रपत्र - ३

अर्जदाराच्या अर्जाची / मागणीपत्राची छाननी अहवालाचा नमुना

अर्ज प्राप्त दिनांक - / /

आवक नोंद / क्रमांक -

अ) अर्ज छाननी

१	अर्जदाराचे नांव			
		(प्रथम नाव)	(वडिलांचे / पतीचे नाव)	(आडनाव)
१	गाव	तालुका	जिल्हा	
३	जात / प्रवर्ग	जात	प्रवर्ग	
४	दारिद्र्य रेषेखालील असल्यास, यादीतील अनुक्रमांक			
५	एकूण जमिन धारणा (हेक्टर) व वर्गवारी	हेक्टर	वर्गवारी	
६	बोडी घ्यावयाचा शेताचा सर्व्हे / गट क्र. व क्षेत्र	सर्व्हे नंबर	धारण क्षेत्र (हेक्टर)	
७	मागणी केलेल्या बोडीचे आकारमान (मिटर)	मुख्य बांधाची लांबीमी. मुख्य बांधाची उंचीमी.		
८	अर्जा सोबत प्राप्त कागदपत्रे	७/१२ उतारा व	होय / नाही	
		८-अ नमुना	होय / नाही	
	आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला		होय / लागू नाही	
	दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला		होय / लागू नाही	
	सामुदायीक बोडी संबंधित रू. १०० च्या स्टॅप पेपरवर करार		होय / लागू नाही	
९	मागणी अर्जातील माहितीत विसंगती / तांत्रिक चूक आढळली काय ?			

शेतक-याचा अर्ज व उपलब्ध कागदपत्रानुसार अर्जदार शेतकरी बोडी योजनेच्या लाभासाठी पात्र/अपात्र आहे.

मंडळ कृषि अधिकारी /
तालुका कृषि अधिकारी

प्रपत्र - ५

“मागेल त्याला बोडी” योजने करिता प्राप्त अर्जदारांच्या अर्जाची छाननी व शिफारशीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी दिनांक----- रोजीच्या बैठकीत तालुका निवड समितीने शासन निर्णयातील निकष, मार्गदर्शक सूचना व दिलेल्या उद्दीष्टांच्या अधिन राहून वरीलप्रमाणे तालुका निहाय पात्र लाभार्थ्यांपैकी खालीलप्रमाणे लाभार्थी निवडीस मान्यता दिली आहे.

अ) निवडलेल्या लाभार्थ्यांची वर्गवारी निहाय संख्या

अ.क्र.	तालुक्याचे नाव	प्राप्त अर्जापैकी पात्र अर्जांची संख्या	निवडलेल्या लाभार्थ्यांची वर्गवारी निहाय संख्या						
			अनु. जाती	अनु. जमाती	इतर सर्व प्रवर्ग	एकूण	एकूणपैकी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस	एकूणपैकी दारिद्र्य रेषेखालील	
			स्त्री						
			पुरुष						
			तृतीयपंथी						
			एकूण						

तालुका कृषि अधिकारी

उपविभागीय अधिकारी

ब) निवडलेल्या लाभार्थ्यांची प्राप्त दिनांक व निकषानुसार यादी

अ. क्र.	तालुका	गाव	दिनांक	शेतक-याचे नाव व पत्ता	निवडलेल्या लाभार्थ्यांची वर्गवारी					
					अनु. जाती	अनु. जमाती	दारिद्र्य रेषेखालील	अल्प / अत्यल्प भूधारक	इतर सर्व प्रवर्ग	क्षेत्र

तालुका कृषि अधिकारी

उपविभागीय अधिकारी

क) प्रतिक्षा यादी

प्रतिक्षा यादी क्रमांक	तालुका	गाव	शेतक-यांचे नांव व पत्ता	लाभार्थ्यांची वर्गवारी					
				अनु. जाती	अनु. जमाती	दारिद्र्य रेषेखालील	अल्प/अत्यल्प भूधारक	इतर प्रवर्ग	क्षेत्र

तालुका कृषि अधिकारी

उपविभागीय अधिकारी

(ड) अपात्र अर्जदारांची यादी

अ. क्र.	तालुका	गाव	शेतक-यांचे नांव व पत्ता	निवडलेल्या लाभार्थ्यांची वर्गवारी					
				अनु. जाती	अनु. जमाती	दारिद्र्य रेषेखालील	अल्प / अत्यल्प भूधारक	इतर प्रवर्ग	क्षेत्र

तालुका कृषि अधिकारी

उपविभागीय अधिकारी जिल्हा-----

प्रपत्र ६
निवड झालेल्या लाभार्थ्यास द्यावयाचा कार्यारंभ / मंजूरी आदेश

जा.क्र./बोडी/...../२०१६

तालुका कृषि अधिकारी कार्यालय-----

दिनांक/...../

प्रति ,

श्री.....

मु.पो.....

ता....., जि.

विषय - बोडी मंजूरी / कार्यारंभ आदेशाबाबत.....

उपरोक्त विषयावरील आपल्या दिनांक च्या मागणीपत्रास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, दिनांक रोजी झालेल्या जिल्हा निवड समितीच्या बैठकीत मागेल त्याला बोडी योजनेअंतर्गत आपली लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढील अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधिन राहून आपणांस मुख्य बांधाची चौ लांबी----- मीटर, व उंची-----मीटर या प्रकाराचे बोडीचे कामास कार्यारंभ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत आपण शेततळ्याचे काम सुरू करावे.

- १ निश्चित केलेल्या ठिकाणी बोडी घेणे बंधनकारक राहिल.
- २ निश्चित केलेल्या आकारमानाचेच बोडी घेणे बंधनकारक राहिल
- ३ काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहिल.
- ४ काम पूर्ण झाल्यावरच अनुदानाची मागणी करता येईल.
- ५ कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
- ६ मजूर /मशिनच्या मालकास शासनाकडून परस्पर पेमेंट केले जाणार नाही.
- ७ बोडीच्या बांधावर स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक राहिल.
- ८ बोडीची निगा / दुरूस्तीची जबाबदारी शेतक-यावर राहिल.
- ९ पावसाळ्यामध्ये बोडीत गाळ वाहून येणार नाही अथवा साठणार नाही यासाठी व्यवस्था करावी लागेल .
- १० बोडीतून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतक-यास स्वखर्चाने करावी लागेल.
- ११ कृषि सहाय्यक यांनी साईट सिलेक्शन आखणी करून दिल्यावरच व मंजूर अंदाजपत्रकासोबतच्या गट नं. मध्ये काम करावे. आपले मर्जीने कामे सुरू केल्यास बोडीचे अनुदान काढण्याची जबाबदारी घेण्यात येणार नाही.
- १२ मंजूर बोडी ज्या योजनेतून पूर्ण करण्यात आले आहे त्याचा बोर्ड लावणे.
- १३ ३० दिवसात काम सुरू न झाल्यास हे आदेश रद्द ठरतील.

तालुका कृषी अधिकारी

प्रत , माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित

- १) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी----
- २) उपविभागीय कृषी अधिकारी....

प्रपत्र ७

मंजूर बोडीचे काम १०० टक्के पुर्ण झाल्यावर लाभार्थी शेतक-याचा १०० टक्के पुर्णत्वाचा अहवाल.
प्रति ,

तालुका कृषी अधिकारी,

मी श्री/श्रीमती गांव तालुका जिल्हा..... असे
प्रमाणित करतो / करते की, तालुका कृषी अधिकारी यांच्या आदेश क्र. दिनांक
..... अन्वये मला मंजूर केलेल्या बोडीच्या मुख्य बांधाची लांबीमी व उंची.....मी चे काम दिनांक
..... पर्यंत १०० टक्के पूर्ण केले आहे.

कृपया, बोडीच्या कामाचे मोजमाप करून मला अनुज्ञेय ठरणारे अनुदान अदा करण्यात यावे, ही विनंती.
तसेच सोबत मी माझे राष्ट्रीयकृत बँकेचे /इतर बँकेचे नाव ----- शाखा----- खाते क्र.-----
-इत्यादी माहिती असलेले बँक खातेपुस्तकाची झेरॉक्स प्रत सोबत देत आहे. या खात्यावर मला देय असलेले अनुदान
वर्ग होण्यास विनंती आहे.

दिनांक - / /

अर्जदाराची सही / अंगठा

प्रपत्र-८

काम पूर्ण झालेल्या बोडीची तपासणी व मोजमाप अहवाल

योजना -:

तपासणीचा दिनांक

१	लाभार्थ्याचे नांव			
		(प्रथम नाव)	(वडिलांचे / पतीचे नाव)	(आडनाव)
२	गाव			
३	तालुका			
४	जिल्हा			
५	जात / संवर्ग	अ.जा संवर्ग	अ.ज. इतर	जात
६	असल्यास, दारिद्र्य रेषेखालील यादीतील अनुक्रमांक			
७	मंजूरीचा तपशिल १) जिल्हास्तरीय समितीचा मान्यता दिनांक २) सविस्तर अंदाज पत्रकास तांत्रिक मान्यता दिनांक ३) कार्यारंभ आदेश			
८	बोडी घेतलेल्या शेताचा सर्व्हे नंबर / गट क्र.	सर्व्हे नंबर	धारण क्षेत्र	
९	मंजूर बोडीचे आकारमान (मिटर)	मुख्यबांध लांबी..... मी. मुख्यबांध उंची..... मी.		
१०	तपासणीमध्ये आढळलेले बोडीचे आकारमान (मिटर) १) मुख्यबांधा ची लांबी मी २) बाजु बांधा ची लांबी मी ३) सरासरी छेद चौ.मी ४) बांधाचे	अंदाज पत्रकानुसार मंजूर	प्रत्यक्ष	

	उंची.मी ५)एकुण परिमाण घ.मी			
११	सविस्तर अंदाज पत्रकानुसार बोडीमध्ये आढळलेल्या उणिवा			
१२	मंजूर आकारमानानुसार अनुदानाची रक्कम			
१३	तपासणीनुसार बोडीस देय होणारी रक्कम			
१४	लाभार्थ्यांचे बँक खाते			
		बँकेचे नांव	शाखा	खाते क्र.
१५	बोडीचा लाभार्थ्यांसह फोटो	फोटो सोबत जोडावा		
१६	बोडीचे नैऋत्य कोपरा स्थळाचे अक्षांश व रेखांश	अक्षांश	रेखांश	

तपासणीमध्ये उपरोक्त प्रमाणे नोंदी आढळल्या असून केलेल्या कामानुसार बोडीचे आकारमान मुख्य बांधाची लांबी..... मी व उंची मी असे आहे व रु.....अनुदान अदा व्हावे. सोबत मोजमाप पुस्तिकेची प्रत/ झेराक्स प्रत जोडली आहे.

सही /-

नाव

कृषी सहायक /कृषि सेवक....

उपरोक्त प्रमाणे तपासणी माझ्या समक्ष केली असून घेतलेल्या नोंदी व देय अनुदान मला मान्य आहेत.

सही /-

नाव

दिनांक :-

लाभार्थी

बोडी कृपया कामाच्या उपरोक्त तपासणी अहवालानुसार शेतक-यास मुख्य बांधाची लांबी..... मी व उंची..... मी आकारमानाप्रमाणे रु. अनुदान देण्यास शिफारस करण्यात येत आहे.

दिनांक :-

कृषी पर्यवेक्षक..... ,

मंडळ कृषि अधिकारी.....,

तालुका कृषी अधिकारी

प्रपत्र ९

जागा तांत्रिकदृष्ट्या योग्यतेबाबतचा कृषि सेवक कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक/ मं.कृ.अ यांचा दाखला दिनांक -

जागा पाहणी करणा-या अधिका-याचे नांव
पदनाम- कृषि सेवक/ कृषि सहाय्यक कृषि
पर्यवेक्षक/ मं.कृ.अ

सजा -

सर्व्हे नं. / गट नं.-

लाभार्थीने मागणी केलेल्या बोडीचे
आकारमान (मीटर) -

मुख्य बांधाची लांबी मी व उंची मी

लाभार्थीने दाखविलेली जागा तांत्रिकदृष्ट्या
योग्य आहे काय ?

होय

नाही.

मागणी केलेल्या आकारमानाचे बोडी घेण्यास
जागा पुरेशी आहे काय

होय

नाही.

तांत्रिकदृष्ट्या कोणत्या आकारमानाचे बोडी
शिफारस करण्यात येत आहे.

मुख्यबांध लांबी मी व
मुख्यबांध उंची.....मी

(यामध्ये खोदकामातून निघणा-या
मातीपासून तयार होणारा भराव व सोबतच्या
शासन निर्णयमधील मंजूर आकारमान
विचारात घेऊन त्यापैकी योग्य आकारमान
शिफारस करण्यात यावी.)

शेतकरी बोडी घेण्यास इच्छुक असून क्षेत्रीय
पाहणीत शेतक-यांनी दाखविलेली जागा
बोडी घेण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य व पुरेशी
आहे.

होय

नाही.

स्थळ निश्चितीचा चर्तुसिमा कच्चा नकाशा

सही

नांव

सजा